

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळांतर्गत अभ्यागत संपादकांच्या तात्पुरत्या
सेवा घेण्याची पध्दत पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: विनिम-२०२१/प्र.क्र.११४/भाषा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २० जानेवारी, २०२५

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. VKU १९६३ (f)- BLC, दि. ०६.०६.१९६३
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. VKU १९६६ (f)- BLC, दि. ३१.०३.१९६६
- ३) शासन निर्णय मराठी भाषा विभाग, क्र. विनिम-२०१४/१२/प्र.क्र.१८/भाषा-२, दि. २२.०७.२०१४
- ४) शासन निर्णय मराठी भाषा विभाग, क्र. विनिम-२०२१/प्र.क्र.११४/भाषा-२, दि. २१.०२.२०२२

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी भाषेत विश्वकोशाच्या संपादन कामांबरोबरच बाल विश्वकोश व कुमार विश्वकोशाच्या संपादनाचे काम सुरु आहे. मराठी विश्वकोश खंडातील नोंदींचे लेखन तसेच संपादन कामांसाठी विविध विषयांतील तज्ज्ञांचे/लेखकांचे अभ्यागत संपादक या नात्याने सहाय्य घेण्यात येत असते. विश्वकोशाच्या सदर कामांसाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांना संपादक म्हणून कायमस्वरूपी नेमणे तांत्रिक दृष्ट्या सोयीचे नसल्याने संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये मराठी विश्वकोश खंडातील नोंदीच्या लेखन, संपादन कार्यार्थ विद्यापीठीय व महाविद्यालयीन ज्येष्ठ प्राध्यापक तसेच काही तांत्रिक विषयांतील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक इत्यादी तज्ज्ञांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात संपादनाच्या कामांसाठी घेण्याचा प्रघात आहे. त्यानुसार संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये दि.०१ एप्रिल, २०२१ ते दि.३१ मार्च, २०२२ पर्यंत निरनिराळ्या विषयांच्या अनुषंगाने अभ्यागत संपादकांच्या सेवा घेण्याची पध्दत सुरु ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. विश्वकोशाचे सदर काम अद्यापही पुढे सुरु असल्याने अभ्यागत संपादकांच्या सेवा घेण्याची सदर पध्दत पुढे सुरु ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

मराठी विश्वकोश अद्ययावतीकरण या निरंतरपणे चालणाऱ्या प्रक्रियेसाठी मराठी विश्वकोशाच्या संपादन कार्यार्थ निरनिराळ्या विद्यापीठातील व महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक, संपादक इत्यादीच्या सेवा “अभ्यागत संपादक” म्हणून विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालय, वाई, जि.सातारा येथे लिखाणासाठी व इतर संपादकीय कामांसाठी घेण्याबाबत संदर्भाधीन अ.क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना प्रदान केलेले अधिकार दि. ०१.०४.२०२४ ते दि. ३१.०३.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासन मंजूरी देण्यात येत आहे.

अट क्र. १ : खर्च विषयक प्रस्ताव सादर करताना नियमांचा/आदेशाचा आधार घेऊन तसेच एकूण खर्च विषयक सविस्तर तपशील शासनास उपलब्ध करून द्यावा.

अट क्र.२ : सदर सेवा ह्या तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात याव्यात तसेच सेवांसाठी शासनाने विहित केलेल्या दरानुसार अभ्यागत संपादकांचे मानधन अदा करण्यात यावे.

२. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांनी उपरोक्त अटीचे पालन होईल या दृष्टीने अभ्यागत संपादकांच्या कामांचे नियोजन करावे व त्यासंदर्भात आवश्यक ते निकष निश्चित करावेत.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. याबाबतचा होणारा खर्च मागणी क्रमांक झेडएफ-०२, प्रधानशीर्ष- २२०५ - कला व संस्कृती, १०२- कला व संस्कृती प्रचालन, (०१)(०२) - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, (२२०५३१८१) योजनेतर-१६ प्रकाशने या लेखाशीर्षाखाली सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६७३/२०२४/व्यय-४, दि.०९.०१.२०२५ अन्वये दर्शविलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२०१५३०५७७३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वैशाली वाघमारे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
२. महालेखापाल महाराष्ट्र १ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
३. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई / निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
५. जिल्हा कोषाधिकारी, सातारा / उप कोषाधिकारी वाई, जि. सातारा.
६. वित्त विभाग (अर्थ-१४/व्यय-४/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई
७. अवर सचिव (अर्थसंकल्प शाखा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. निवड नस्ती.